

(पूर्वीची कॅम्प्लिन लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय: कोकुयो कॅम्प्लिन लिमिटेड, ४८/२, हिल्टन हाऊस, सेंट्रल रोड, एम.आय.डी.सी., अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३.

भाग १

(रु. लाखांत)

अनु. क्र.	तपशील	३०.०६.२०१२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापिरिक्षित)	३१.०३.२०१२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापिरिक्षित)	३०.६.२०११ रोजी संपलेली तिमाही (अलेखापिरिक्षित)	३१.०३.२०१२ रोजी संपलेले मागील वित्तीय वर्ष (लेखापिरिक्षित)
१	प्रचलनांतून उत्पन्न अ) निव्वळ विक्री / प्रचलनांतून उत्पन्न (अबकारी कराव्यतिरिक्त) ब) इतर प्रचलित उत्पन्न एकूण प्रचलित उत्पन्न (निव्वळ)	१४,०६२.४१ २६.४१ १४,०८८.८२	११,२६४.०० ६२.३५ ११,३२६.३५	११,२१९.८७ २४.५५ ११,२४४.४२	३८,२३०.४० १५९.९५ ३८,३९०.३५
२	खर्च (अ) वापरलेल्या मालाची किंमत (ब) व्यापारी मालाची खरेदी (क) उत्पादित माल, उत्पादनाधित माल व व्यापारी साठवामधील बदल (ड) कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी खर्च (इ) घसारा (फ) इतर खर्च एकूण खर्च	४,७२१.१० ३,८०७.४४ १,०९९.३३ १,३८८.४९ १८९.७७ २,८५०.०२	४,१३१.२५ ३,८५७.१८ (५०८.००) १,१२८.४२ १७७.५२ २,५१२.३९	३,१७३.३९ ३,९४२.०२ १६५.१० ९४२.८४ १६९.९१ १,७७९.९६	१४,१६९.१२ १३,२०५.३१ (२,८६८.६७) ४,१८२.७३ ६९२.४८ ८,३१०.४०
३	इतर उत्पन्न, वित्तीय खर्च, व असाधारण बाबींपूर्वीचा	१४,०५६.२२	११,२९८.७६	१०,१७३.२२	३७,६९१.३७
४	सर्वसाधारण कामकाजावरील नफा (१ - २)	३२.६०	२७.५९	१,०७१.२०	६९८.९८
५	इतर उत्पन्न	११.५५	२०.९३	०.१३	६८.१२
६	वित्तीय खर्च व असाधारण बाबींपूर्वीचा	४४.१५	४८.५२	१,०७१.३३	७६७.१०
७	सर्वसाधारण कामकाजावरील नफा (३+४)	२२१.८३	२०८.२१	२३३.४४	६६३.३९
८	वित्तीय खर्च	(१७७.६८)	(१५९.६९)	८३७.८९	१०३.७१
९	सर्वसाधारण कामकाजावरील नफा/(तोटा) (५-६)	-	५४.४७	-	५४.४७
१०	असाधारण बाबी	(१७७.६८)	(१०५.२२)	८३७.८९	१५८.१८
११	सर्वसाधारण कामकाजावरील करपूर्व नफा/(तोटा) (७+८)	(१७७.६८)	(१०५.२२)	८३७.८९	१५८.१८
१२	करासाठी खर्च	-	-	-	-
१३	- चालू वर्षाचा प्राप्तीकर	(५८.३३)	(६६.५२)	(७.२०)	(५९.४४)
१४	- प्रलंबित कर	-	-	-	(१६.१९)
१५	- मागील वर्षाचा प्राप्तीकर	-	-	-	(१६.१९)
१६	सर्वसाधारण कामकाजावरील करपश्चात नफा/(तोटा)(९-१०)	(११९.३५)	(५९.७०)	६२५.०९	१३३.८१
१७	असाधारण बाबी (करपश्चात निव्वळ रु.-)	(११९.३५)	(५९.७०)	-	-
१८	कालावधातील निव्वळ नफा/(तोटा) (११-१२)	(११९.३५)	(५९.७०)	६२५.०९	१३३.८१
१९	भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १/- दर्शनी मूल्याचे)	६८९.०२	६८९.०२	६१०.६५	६८९.०२
२०	पुनर्मूल्यांकित राखीव निधी वगळता राखीव निधी (मागील वर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे)	-	-	-	१२,४९९.१८
२१	प्रति समभाग मिळकत - मूळ (रु.)	(०.१७)	(०.०९)	१.०२	०.२०
२२	- सौम्यीकृत (रु.)	(०.१७)	(०.०९)	१.००	०.२०
२३		(अवार्षिक)	(अवार्षिक)	(अवार्षिक)	

भाग २

अनु. क्र.	तपशील	३०.०६.२०१२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापिरिक्षित)	३१.०३.२०१२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापिरिक्षित)	३०.६.२०११ रोजी संपलेली तिमाही (अलेखापिरिक्षित)	३१.०३.२०१२ रोजी संपलेले मागील वित्तीय वर्ष (लेखापिरिक्षित)
अ	समभागधारणेचा तपशील				
१	जनतेकडील समभागधारणा	२४८२५५२५	२४८२५५२५	३७७७९८५७	२४८२५५२५
२	समभागांची संख्या	३६.०३	३६.०३	६१.८७	३६.०३
३	प्रवर्तक व प्रवर्तक गटाकडील समभाग				
४	अ) तारण / कर्जाच्या बोजाखालील				
५	समभागांची संख्या	-	-	-	-
६	समभागांची टक्केवारी (प्रवर्तक व प्रवर्तक				
७	गटाकडील एकूण समभागांची टक्केवारी)	-	-	-	-
८	कंपनीच्या एकूण भागभांडवलाशी समभागांची टक्केवारी				
९	ब) कर्जाचा बोजाविरहीत				
१०	समभागांची संख्या	४४०७६०५०	४४०७६०५०	२३२८४६८०	४४०७६०५०
११	समभागांची टक्केवारी (प्रवर्तक व प्रवर्तक				
१२	गटाकडील एकूण समभागांची टक्केवारी)	१००	१००	१००	१००
१३	कंपनीच्या एकूण भागभांडवलाशी समभागांची टक्केवारी	६३.९७	६३.९७	३८.१३	६३.९७

	तपशील	३०.०६.२०१२ रोजी संपलेले तीन महिने
ब	गुंतवणूकदारांच्या तक्रारी तिमाहीच्या सुरुवातीला प्रलंबित तिमाहीमध्ये आलेल्या तिमाहीमध्ये निराकरण झालेल्या तिमाहीअखेर प्रलंबित राहिलेल्या	४ ० ४ काही नाही

टिप:

१. कंपनी ग्राहकपयोगी उत्पादने या एकाच प्रकारच्या व्यवसायात असल्याने अकौंटिंग स्टँडर्ड १७ या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडियाने जारी केलेल्या निर्देशानुसार विभागनिहाय निष्कर्ष देण्यात आलेले नाहीत.

२. मागील कालावधीतील रकमांची पुनर्मांडणी चालू कालावधीतील निष्कर्षांना अनुसरूनच आहे.

३. लिस्टिंग ऑग्रिमेंटच्या कलम ४३ नुसार, जुलै २०११ मध्ये अग्रहक्काच्या तत्वानुसार प्रदान केलेल्या समभागातून जमा रु.५,८९३.९० लाख निधीचा दि.३० जून, २०१२ रोजी संपलेल्या कालावधीतील विनियोग दर्शविणारा तपशील,

(रु. लाखांत)

अ)	भांडवली खर्च	७७८.००
ब)	दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड	४९०.००
क)	बँकाकडील मुदत ठेवी(ह्यामध्ये जास्त किमतीच्या ऋणाच्या जागी	
द)	कमी किमतीचे ऋण मिळावे यासाठी रु.५१०.०० लाखाच्या तारण ठेवीचा अंतर्भाव आहे.	९२५.००
इ)	खेळते भांडवल	३,७००.९०

४. चालू तिमाहीत, व्याजावरील खर्चात बँकेकडील तारण कर्जासाठी ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याजाच्या रु.११.८० लाखांचा अंतर्भाव आहे.

५. वरील निष्कर्ष वैधानिक लेखापरिक्षकांनी व लेखापरिक्षक मंडळाने पुनर्निरीक्षण करून दि. २६जुलै, २०१२ रोजी भरलेल्या संचालक मंडळाच्या समेत पटावर नोंद करून घेतलेले आहेत.

कोकुयो कॅम्प्लिन लिमिटेड करिता

टिकाण: मुंबई

दिनांक: २६ जुलै, २०१२.

दिलीप दांडेकर

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

गुंतवणूकदारांच्या तक्रारीकरिता इ मेल पत्ता: investorrelations@kokuyocamlin.com

(मूळ इंग्रजी मसुदाचे हे भाषांतर असून सर्व विवादांमध्ये मूळ इंग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल)